


मुंबईच्या कानाकोपन्यांत  
उगवलेल्या खाऊ गल्ल्यांमुळे  
रस्त्यावर उभा राहून खातो तो  
मुंबईकर, अशी नवी प्रतिमा  
हल्ली रुढ होऊ लागली आहे.  
पहाटेची साखर झोपेची वेळ  
सोडून अन्य कोणत्याही वेळी  
मुंबईच्या रस्त्यावर खाद्यजत्रा सुरु  
असतेच, परंतु या शहराच्या  
अंतरंगात खोलवर डोकावल्यावर  
आपल्याला अशाही काही खाऊ  
गल्ल्या सापडतात, की जिथे  
पहाटे पाच वाजतासुद्धा लोक गर्दी  
करून खात असतात आणि  
विशेष म्हणजे पहाटेच्या वेळी  
मंडळी चक्क मटणाचे जेवण  
झोडत असतात.

दिवस, गत्रीच्या कोणत्याही वेळी ताव  
मारून खाणारे मुंबईकर बघणे हा नेहमीचा  
अनुभव झाला आहे. मुंबईच्या  
कानाकोपन्यात उगवलेल्या खाऊ  
गल्ल्यांमुळे रस्त्यावर उभा राहून खातो तो  
मुंबईकर, अशी नवी प्रतिमा हल्ली रुढ  
होऊ लागली आहे. पहाटेची साखर झोपेची  
वेळ सोडून अन्य कोणत्याही वेळी  
मुंबईच्या रस्त्यावर खाद्यजत्रा सुरु असतेच,  
परंतु या शहराच्या अंतरंगात खोलवर  
डोकावल्यावर आपल्याला अशाही काही  
खाऊ गल्ल्या सापडतात की जिथे पहाटे  
पाच वाजतासुद्धा लोक गर्दी  
करून खात असतात  
आणि विशेष  
म्हणजे पहाटेच्या  
वेळी मंडळी चक्क  
मटणाचे जेवण  
झोडत असतात.  
आपचर्य वाटत  
ना? चल तर मग

## खवर्यांची मेजवानी : बाराहंडी



अनोख्या मुंबईच्या भटकक्कीवर, जिथे  
आपण बघाल वेगळ्या डिशेस, अनोखी  
रेसिपी, अपरिचित चव, थोडक्यात काय;  
तर एका वेगळ्याच खाद्य संस्कृतीचा शोध  
या खाऊ गल्लीमुळे आपल्याला होऊ  
शकतो. अर्थात आतापर्यंत आपण कधी  
परिचय करून घेतला नव्हता म्हणून ही  
खाद्य संस्कृती नवीन म्हणायची. एखी यात  
नावीन्य असं काही नाही. तसंच हे खाद्य  
पदार्थ आपल्या सवायीचे नाहीत म्हणून  
याला नाक मुरडायचंसुद्धा कारण नाही.  
अपरिचित मुंबईचा या निमित्तानं परिचय  
होतो. एवढाच माफक हेतू ठेवला  
तर ही भटक्की आनंददायी  
होते.

हा... तर पी तुम्हाला  
पहाटे मटण कुठ खातात  
ते सांगत होतो. हॉटिल्स  
कुठली? असे कोण  
खवर्ये आहेत की जे  
पहाटे मटण खातात? मटण

वसवण्याची पदत कोणती? गल्ल्या पहाटे  
मटण का खातात? अशा सर्व प्रस्ताची उत्तरे  
शोधाण्याआधी 'बाराहंडी' या खास मुस्लिम  
दिशबद्दल माहिती करून घ्यावी लागेल.

'बाराहंडी' मुस्लिम डिश आहे म्हणून  
मोगलाई पदार्थ मिळाण्या हॉटेल्स मधून हा  
पदार्थ बघायला मिळायचा नाही. कारण एक  
तर हा आयटेम बोहरी समाजात लोकप्रिय  
आहे. आणि बाराहंडी करण्यामध्ये प्रचंड  
कष्टसुद्धा आहेत. दक्षिण मुंबईतील बोहरी  
मोहल्ल्यामधल्या निवडक हॉटेल्समधैच  
बाराहंडी मिळते. बाराहंडी बनते कशी हे  
जाणून घेण्याआधी मटणाचे जे दोन प्रमुख  
भेद आहेत ते समजून घेतले पाहिजेत.  
पट्टीच्या खवर्यांना ठाऊक असतंच की  
बड्याचं मटण म्हणजे बैल किंवा रेडा  
आणि छोट्याचं म्हणजे बोक्कड. हा फरक  
सागण्याचं कारण म्हणजे बाराहंडीत  
प्रामुळ्याने बड्याचं मटण जापरलं जात  
आणि खासीयत म्हणजे प्राण्याच्या  
पायाकडचा भाग बाराहंडीत विशेष करून

वापरला जातो, चिकनच्या तुलनेत बड्याचं पटण त्यातून पाया शिजण्यास खूप वेळ लागतो. त्यामुळे बाराहंडी तयार होण्यासाठी आठ तासांची भट्टी पेटत ठेवावी लागते. नावाप्रमाणेच बाराहंडीमध्ये बारा वेगवेगळ्या हंड्यांमधून बड्याचं किंवा छोट्याचं पटण शिजवलं जातं आणि खाणाऱ्याच्या पसंतोनुसार एकत्रितपणे किंवा स्वतंत्रपणे वाढलं जात.

बाराहंडी शिजवतात कशी, हे वधूंमुद्दा तसं खूप रोमांचक आहे. बारा मोठाले हडे एकत्रित वसतील असा एक फरसबंद ओटा असतो, की जो खालून पोकळ असतो. या पोकळीमध्येच निखाऱ्याचा विस्तव धगधगत असतो. त्याच्या आचेवरील हंड्यांमधून बड्याच्या शरीराचे वेगवेगळे अवयव स्वतंत्रपणे शिजत असतात. उदाहरणार्थ, पाया, सुखा गोस्त, तुपा (गळ्याकडचा भाग) बोनमेरो, बिछोटा

(रेण्टीकडचा भाग), बोली नुसारोना, छोट्याचा पाया, याणिवाय एका हडीत डाल तर आणखी एका हडीत गव्हापासून बनवलेला तरिसा. अशा वेगवेगळ्या पदार्थांची मिळून बाराहंडी तयार होते. बाराहंडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इतर मोगलाई पदार्थांप्रमाणे यामध्ये कुठलाच मसाला किंवा तेलाचा वापर केला जात नाही.

निवळ मांस तब्बल आठ तास शिजवून त्यातून जे एक प्रकारच नैसर्गिक जाड सूप तयार होत त्यावर जगभरातील बोहरी मंडळी फिदा असतात. बाराहंडी शिजत असताना सर्व हंड्यांची तोड पिठान सिलवंद केली जातात. त्यामुळे हाडातील अर्क वितळून वाफेवाटे फुकट न जाता हंड्यातील सुपामध्येच चांगला मुरला जातो. एवढ्या

मेहनतीअंदेर तमर झालेल्या सालनल्या पौष्टिकपणावहाल खावी असल्यामुळेच शेकडो बोहरी पहाटेच्या वेळी याचा आस्वाद घेतात. काहीच्या मते पहाटेच्या वेळी बाराहंडीची

न्याहारी

घेतल्यानंतर दिवसभर

दुसरं काही खाण्याची गरज भासत नाही. शिवाय गरमागरम बाराहंडीचे सूप यायल्यानंतर मर्दी, खोकल्यासारखे आजार तुमच्या वाटेला जाणंच शक्य नाही. असा आहे हा बाराहंडीचा महिमा. करायला अवघड, खिशाला परवडणारा, चवीला सौम्य, तब्येतीला बहुगुणी! अशी ही बाराहंडी नागपाड्यापासून भेडीबाजारपर्यंतच्या परिसरात निवडक तीनच ठिकाणी मिळते. पौष्टिकपणामुळे लोकप्रिय असलेली बाराहंडी मिळणाऱ्या एका हटिलचे नाव पहेलवान गामावरूनच ठेवण्यात आले आहे. नागपाड्यामधील डिमटीमकर रस्त्यावरच्या अहमद सेलर शाळेच्या समोरचा गामारोटीवाला मंध्याकाळच्या वेळीसुद्दा बाराहंडी देतो. परंतु गुजर स्ट्रीटवरच्या बोहरी

मोहल्यामधल्या वल्लीभाई पायावाला आणि सुती पायावाला तुफान लोकप्रिय आहेत. बोहरीच्या एका प्रसिद्ध धर्मस्थळाजवळच असलेल्या या दोन हटिलवर पहाटे खुव्यांची प्रचंड गर्दी असते. आकाराने अगदीच लहान असलेल्या या हटिलचा बराचसा भाग बाराहंडीच्या ओरट्याने व्यापला आहे. त्यामुळे रस्त्यावर उभे राहून किंवा बाजेवर बसून शेकडो बोहरी, मेमन, खोजा स्त्री-पुरुष बाराहंडी अक्षरशः ओरपत असतात. बारा हंड्यांमधलं सालन फोडीसकट ग्राहकाच्या बशीत ओतप्यासाठी बाढपीसुद्दा चपळ असावा लागतो. कारण अवघ्या एक दोन तासात त्याला शेकडो ग्राहकांची पसंती सांभाळावी लागते. त्यामुळे बाराहंडी बनवणे आणि ती बाढणे या दोन्हीमध्ये मेहनत आहे. या मेहनतीला तब्बल १०० वर्षांची परंपरा आहे हे जेव्हा कळत तेब्हा आपण चकित होतो. कारण जेव्हा आपण साखार झोपेत असतो तेब्हा नागपाड्यातील ही मंडळी न्याहारी करत असतात. ■

आठ तासांची भट्टी  
लालून तयार झालेली  
बाराहंडी

